

September 24, 2025

Corporate Relationship Department **BSE Limited**Phirama Janiaghhau Taurana

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Script Code: 522281 Symbol: RAMRAT

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C-1,

Block G, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Sub.: <u>Newspaper advertisement for reminding Shareholders about Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and in continuation of our earlier intimation dated July 24, 2025, please find enclosed herewith the copies of newspaper advertisement regarding reminder notice to the shareholders in connection with the opening of a Special Window for Re-lodgement of transfer requests of physical shares, in accordance with SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, published today i.e. on Wednesday, September 24, 2025:

- i. All India edition of Financial Express;
- ii. Mumbai edition of Loksatta: and
- iii. Delhi edition of Jansatta.

As per SEBI circular, this Special Window is available for physical share transfer requests which were lodged prior to the deadline of April 01, 2019, but were rejected/returned/not attended due to the deficiency in the documents/process/or otherwise.

You are requested to kindly take on record the same.

Thanking you,

Yours faithfully,

For Ram Ratna Wires Limited

Saurabh Gupta AGM – Company Secretary M. No.: F13652

Encl: As above

FINANCIAL EXPRESS

Registered Office: No. 110/3, Labagh Main Road,
Krishnappa Layout, Bengalum - 560027 Kamataka,India.
Tel: 080-42913500, Web:www.iiflsamasta.com
Invitation of EOI For Assignment of NPAs and write-off Debt Under Swiss Challenge Process
IIFL Samasta Finance Limited (hereby IIFL Samasta) invites bid fron
all eligible ARCs forsale on SR structure under swiss challenge method

an eligible ARCs for sale on SR structure under swiss challenge method in "Asis where is Asis what is" and "Whereverthere is basis" in terms of the Regulatory Guidelines. The sale is under Swiss Challenge Method based on an existing offer in hand (Primary offer) who will have the right to match the highest bid. However please note that the sale will be subject to final approval by the competent authority of IRI-S amassita. We place 83.446such accounts with total outstanding INR 213.43 Cr., the details of the accounts are available with at our Registered office at Bangalore.

at Bangalore.

The Account is proposed to be sold as a pool and not on individual basis.

The Total reserved price of the pool is fixed at INR 45 Cr.

The copies of all documents for carrying out due diligence is pooled and centralized at Bangalore Registered office.

The interested ARCs who would like to participate in auction, are requested to intimate their willingness to participate by submitting, in writing, their EOI latest by 5.00 pm 24*September, 2025 and to submit binding offer by 5.00 pm, 28*September, 2025by email to submit binding offer by 5.00 pm, 28*September, 2025by email to secretarial@iff.samasta.com. Please note that any taxes that may be arising out of the transactions shall

be payable by the purchaser

In case of any query/clarification, you may contact the authorized representative mentioned below For IIFL Samasta Finance Limited

V.Abhinava

Date: 23.09.2025 Company Secreta

"Important"

RR

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

RAM RATNA WIRES LIMITED

Regd. Off.: Ram Ratna House, Victoria Mill Compound (1994)
Pandurang Budhkar Marg. Worl, Mumbol 400 013.
Tot: +91 - 22 - 2494 9009/ 2492 4144
and 4rt investorrelations mvl@mjotala.com = Website: www.rshramik.com Email Id: investorre

eminder - Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

This is in continuation of our earlier newspaper notice published on July 24, 2025, with respect to one – time special window opened for relodgement of transfer deeds pursuant to SEBI Circular dated July 02 2025. This window is available for the transfer deeds lodged prior to the leadline April 01, 2019, which were rejected/ returned/ not attended du the deficiency in the documents/process/or otherwise. This special prindow will remain open for six months, from July 7, 2025, until January (Registrar and Share Transfer Agent ("RTA") i.e., Datamatics Business Solutions Limited at investorsqry@datamaticsbpm.com

For Ram Ratna Wires Limited Saurabh Gupta

lace : Mumbai Dated: September 23, 2025 AGM - Company Secretary

NOTICE

Distribution of Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") under Kotak Arbitrage Fund

tice is hereby given that in accordance with Dividend ("IDCW") Policy approved by Kotak Mahinc nited (the Trustee to Kotak Mahindra Mutual Fund); the distribution under Monthly IDCW Option of

Name of the Scheme	Quantum of IDCW (Rs. per unit)*	Record Date	Face Value (Rs. per Unit)	NAVs as on September 22, 2025 (Rs.)
Kotak Arbitrage Fund – Regular Plan-Monthly IDCW Option	0.0418	September 26.	10	10.7417
Kotak Arbitrage Fund – Direct Plan - Monthly IDCW Option	0.0501	2025	10	11.2295

Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus Note: The Payment of IDCW will be subject to deduction of applicable statutory Levy

Pursuant to payment of IDCW, the NAVs of the IDCW Options of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy if any.

All Unit Holders / Beneficial Owners of the above mentioned IDCW Options of the scheme, whose names appear in the records of the Registrar, Computer Age Management Services Ltd. / Depositories as on September 26, 2025 will be eligible to ecceive the IDCW.

For Kotak Mahindra Asset Management Company Limited Investment Manager – Kotak Mahindra Mutual Fund

23, 2025
Any queries / clarifications in this repard may be addressed to:
Kotak Makindra Asset Management Company Limited
CINE U55914H1994P (200800) (investment Manager for Kotak Manindra Mutual Fund)
6th Phor. Kotak Timurs, Bulkfung Ma 71 infininy Park, Diff Western Furness Highway.
Gongano - Mulimid Lim Road, Malid Gally, Mumbal 4 4000 (2)
hono Number 18003091490 / 044-40229101 • Emait: mutual@kotak.com • Website: www.kotak

Continued	from	prev	ious	page.	.)	
	1000	400	3.03	00000	-	

Date of Transaction	Name of Transferor	Name of Transferee	Number of Equity Shares Acquired/sold	Acquisition/ Transfer Price (₹)	Total Consideration (in ₹)
October 31, 2024	Mr. Kalpesh Gordhan- bhai Goti	Transfer to Mr. Kishorb- hai Jasmatbhai Moradiya	100	25	2,500
December 06, 2024		Transfer to Mr. Bipin Lalitbhai Sanghavi	35,000	21	7,35000
December 09, 2024		Transfer to Mr. Amee Pravinbhai Rathod	25,000	21	5,25,000
December 09, 2024	1	Transfer to Ms. Shruti Agarwal	5,000	21	1,05,000
December 18, 2024		Transfer to Ms. Dipti Pavanbhai Shah	15,000	21	31,5000
November 21, 2024	Ms. Gopiben Kalpesh Goti	Transfer to Mr. Kamalku- mar Vinodohai Patel	100	35	3,500
December 18, 2024		Transfer to M/s. Kings- man Wealth Manage- ment Private Limited	1,40,000	21	29,40,000
December 18, 2024		Transfer to Mr. Ketan Padmakar Vartak	24,000	21	5,04,000
December 18, 2024		Transfer to Ms. Nidhi Brijesh Jobanputra	24,000	21	5,04,000
Total			2,68,200		56,34,000
WACA					21.01

Weighted average cost of acquisition, Offer Price

Based on the disclosures in (a), (b) and (C) above, the weighted average cost of acquisition of Equity Shares as compared with the Offer Price is set forth below.

Types of transactions	Weighted average cost of acquisition (₹ per Equity Share)*	Offer Price (₹ 136.00)
Weighted average cost of acquisition of primary issuances	NA NA	NA
Weighted average cost of acquisition for secondary transactions	NA NA	NA
Weighted average cost of acquisition for past 5 primary issuances, as disclosed above	6.53	20.83
Weighted average cost of acquisition for past 5 secondary transactions, as disclosed above	21.01	6.47

^{*}As certified by our Auditors, by way of their certificate dated June 29, 2025.

ADDITIONAL INFORMATION FOR INVESTORS:

- Details of proposed /undertaken pre-offer placements from the DP filling date Our Company has not undertaken any Pre-IPO Placements from the DP filling date
- Transaction of shares aggregating up to 1% or more of the paid-up equity share capital of the company by promoter(s) and promoter group(s) fit the DP filling date Our promoter(s) and promoter group(s) have not undertaken any transaction of shares aggregating up to 1% or more of the paid equity share capital of the company from the DP filling date.
- Pre-Offer and Post-Offer Shareholding of our Promoters /Promoter Group and Additional Top 10 Shareholders of the Company:

Category of Promoter	Pre-0	lifer	Post-Issue		
Category of Promoter	No. of Shares	% of Pre-Offer Capital	No. of Shares	% of Post- Offer Capita	
Promoters					
Mr. Kalpesh Gordhanbhai Goti	21,72,150	47.02%	19,72,150	33.26%	
Ms. Gopiben Kalpesh Goti	14,70,150	31.83%	13,70,150	23.11%	
Total	36,42,300	78.85%	33,42,300	56.37%	
Promoter Group			V0.00-00-00-00-00-00-00-00-00-00-00-00-00		
**	-	(44)			
Top 10 Shareholders					
Mr. Vinubhai Ashvinbhai Chaudhari	4,00,000	8.66%	4,00,000	6.75%	
Mr. Himanshu Bharatbhai Chaudhari	2,27,250	4.92%	2,27,250	3.83%	
Ms. Jyoti Ketan Vakharia	95,000	2.06%	95,000	1.60%	
Mr. Rameshkumar Valjibhai Chaudhari	59,000	1.28%	59,000	1.00%	
Mr. Bipin Lalitbhai Sanghavi	35,000	0.76%	35,000	0.59%	
Ms. Amee Pravinbhal Rathod	25,000	0.54%	25,000	0.42%	
Ms. Nidhi Brijesh Jobanputra	24,000	0.52%	24,000	0.40%	
Ms. Jagrutiben Kunal Kriplani	24,000	0.52%	24,000	0.40%	
Total	45,31,550	98.10%	42,31,550	71.37%	

BASIS FOR ISSUE PRICE

The "Basis for Offer Price" on page 112 of the Prospectus has been updated. Please refer to the website of the Lead Manager for the "Basis for Offer Price" updated with the above price. You can scan the OR code given on the first page of this Advertisement for the chapter titled "Basis for Offer Price" on page 112 of the Prospectus.

INDICATIVE TIMELINES FOR THE ISSUE

An indicative timetable in respect of the Issue is set out below:	
Event	Indicative Date
Offer Opens on	Tuesday, September 30, 2025
Offer Closes on	Monday, October 06, 2025
Finalization of Basis of Allotment with the Designated Stock Exchange	On or before Tuesday, October 07, 2025
Initiation of Refunds / unblocking of funds from ASBA Account*	On or before Wednesday, October 08,2025
Credit of Equity Shares to demat account of the Allottees	On or before Wednesday, October 08,2025
0 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	0 - 1 - 1 - Th 1 - 0 - 1 - 0 - 0000F

Commencement of trading of the Equity Shares on the St	ock Exchange	On or before Thursday, October 09, 20025
Sequence of Activities	Listin	g within T+3 days (T is Issue Closing Date)
Application Submission by Investors	Electronic Applications (Bani and Syndicate UPI ASBA etc. Electronic Applications (Syn on T Day. Physical Applications (Bank Physical Applications (Syndi	Ne ASBA through 3-in-1 accounts) – Up to 5 pm on T Day. ASBA through Online channels like Internet Banking, Mobile Banking I – Up to 4 pm on T Day. dicate Non-institutional, Non-individual Applications) – Up to 3 pm ASBA) – Up to 1 pm on T Day. ASBA) – Up to 1 pm on T Day. Syndicate members shall transfer such applications of Oiles and Nils) Syndicate members shall transfer such applications to banks before
Validation of bid details with depositories	From Issue opening date up	to 5 pm on T Day
Reconciliation of UPI mandate transactions (Based on the guidelines issued by NPCI from time to time): Among Stock Exchanges – Sponsor Banks – NPCI and NPCI – PSPs/TPAPs** – Issuer Banks; Reporting formats of bid information. UPI analysis report and compliance timelines.	On Daily basis Merchant Bakers to submit to	SEBI, sought as and when.
UPI Mandate acceptance time	T day – 5 pm	

T day - 5 pm

Offer Closure	T day - 4 pm for QIB and NII categories T day - 5 pm for II and other reserved categories
Third party check on UPI applications	On daily basis and to be completed before 9:30 AM on T+1 day.
Third party check on Non-UPI applications	On daily basis and to be completed before 1 pm on T+1 day.
Submission of final certificates: -For UPI from Sponsor Bank -For Bank ASBA, from all SCSBs -For syndicate ASBA	UPI ASBA — Before 9:30 pm on T Day. All SCSBs for Direct ASBA — Before 07:30 pm on T Day. Syndicate ASBA — Before 7:30 pm on T Day.
Finalization of rejections and completion of basis	Before 6 pm on T+1 day.
Approval of basis by Stock Exchange	Before 9 pm on T+1 day.
Issuance of fund transfer instructions in separate files for debit and unblock. For Bank ASBA and Unline ASBA – To all SCSBs	Intimation not later than 9:30 am on T+2 day. Completion before 2 pm on T+2 day for fund transfer; Completion before 4 pm on T+2 day for unlocking
For UPI ASBA - To Sponsor Bank	
Corporate action execution for credit of shares	Initiation before 2 pm on T+2 day Completion before 6 pm on T+2 day
Filing of Listing Application with Stock Exchanges and issuance of trading notice	Before 7:30 pm on T+2 day
Trading starts	T+3 day

CONTENTS OF THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AS RECARDS ITS DBJECTS: For information on the main objects of our Company; see "History and Certain Corporate Matters" on page 177 of the Prospectus. The Memorandum of Association of our Company is defined document for inspection in relation to the Offer For further details, see the section "Material Contracts and Documents for Inspection" on page 353 of the Prospectus. LIABILITY OF MEMBERS AS PER MOA: The Liability of the members of the Company is Limited.

AMOUNT OF SHARE CAPITAL OF THE COMPANY AND CAPITAL STRUCTURE: The authorized share capital of the Company is ₹ 6,50,00.000 divided into 65,00,000 Equity Shares of ₹ 10f each. The issued, subscribed and paid-up share capital of the Company before the ofter is ₹ 4,61,92,50 Quity of \$4,92,50 Quity of \$

NAMES OF THE SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM:

ORIGINAL SIGNATORIES			CURRENT PROMOTERS			
Name of Promoters	Face Value (₹)	No. of Shares	Name of Promoters	Face Value (₹)	No. of Shares	
Mr. Kalpesh Gordhanbhai Goti	10.00	2,500	Mr. Kalpesh Gordhanbhai Goti	10.00	21,72,150	
Mr. Nareshkumar Chaudhari	10.00	2,500	Ms. Gopiben Kalpesh Goti	10.00	14,70,150	
Mr. Gaurav Anand	10.00	2,500				
Mr. Dannak Tanna	10.00	2 500	NA NA			

LISTING: The Equity Shares offered through the Prospectus are proposed to be listed on the Emerge Platform of NSE ("NSE EMERGE"). Our Company has received an "In-principle" approval from the NSE for the listing of the Equity Shares pursuant to letter dated August 14, 2025. For the purposes of the offer, the Designated Stock Exchange shall be NSE. A signed copy of the Prospectus has been submitted for registration to the ROC on, September 23, 2025 and Prospectus shall be filed with the RoC in accordance with Section 26(4) of the Companies Act, 2013.

DISCLAIMER CLAUSE OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA ("SERI"): Since the Office is being made in terms of Chapter DX of the SFBI (ICDR). Regulations, 2018, the Prospectus has been filled with SEBI. In terms of the SEBI Regulations, the SEBI shall not issue any observation on the Office Document. Hence there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire "Disclaimer Clause of SEBI" on the SEBI. In the SEBI Regulation, the SEBI of the SEBI Regulation, the SEBI SHALL OF THE SEBI REGULATION OF THE SEBIES OF

DISCLAIMER CLAUSE OF NSE (THE DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by NSE sho e deemed or construed that the Offer Document has been cleared or approved by NSE, nor does it certify the correctness or completeness of any of the rits of the Offer Document. The investors are advised to refer to the Offer Document for the full text of the "Disclaimer Clause of NSE" beginning on page

GENERAL RISK: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Issue unless the can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment of decision in the Offer. For taking an investment of decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBIT), not does SEBI quarantee the accuracy or adequacy of the contents of this Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 31 of this Prospectus. REGISTRAR TO THE OFFER

OOK RUNNING LEAD MANAGER TO THE OFFER	
SMART H@RIZON	
CAPITAL ADVISORS PVT LTD	

SMART HORIZON CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED

PHIVATE LIMITED
(Formerly Known as Shreni Capital Advisors
Private Limited)
B/908, Western Edge II, Kanakia Space, Behind
Metro Mall, off Western Express Highway,
Magathane, Borivali East, Mumbai – 400066,

Tel. No.: 022-28706822 E-mail: director@shcapl.com

Investors Grievance e-mail: investor@shcapl.com

SEBI Registration Number: INM000013183

▲ KFINTECH

KEIN TECHNOLOGIES LIMITED Selenium Tower - B Plot No. 31 & 32

Gachibowli, Financial District, Nan akramguda Serilingampally, Hyderabad - 500032, Telangana, India Telephone: +91 40 6716 2222

Email: vcl.ipo@kfintech.com Website: www.kfintech.com Investors Grievance e-mail: einward.ris@kfintech.com

tact person: M. Murali Krishna SEBI Registration Number: INR000000221

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

GREENLEAF ENVIRONE LIMITED

Ms. Sheetal Percek, Company Secretary and Compliance Officer
Address: 3rd Floor, Room No. 4, Plot No. 27-35, Kankavati Complex, Nandamvan Group H. Soc., Singapnore Read, Gurat City, Gujara-39500-4, India. | Tel. No. + 91-9714888033

Email: cs. greenlea@greenleafenvirotech.in
Website: www.greenleafenvirotech.in investors: can cortact the Company Secretary and Compliance Officer or the Registrar to the Office in case of any pre-offer or post-offer related girdness; givenances including non-receipt of letters of allotment, non-credit of adlotted quiety, shares in the respective Percentificary soccurs, non-receipt of related orders or non-receipt of intins by electronic mode, Lie. For all Sizes eledend quefies and the redestated of compliants, investors may also write to the LMs.

AVAILABILITY OF PROSPECTUS: Investors are advised to refer to the Prospectus and the Risk Factors contained therein, before applying in the offer. Full copy of the Prospectus will be available at the website of SEOI at www.sebi.gov.in; the website of Stock Exchange at www.nseindia.com, the website of Lead Manager at www.nseindia.com, the website of Lead Manager at www.sheindia.com, and website of Company at www.geneinderindrinch.com

AVAILABILITY OF BID-CUM-APPLICATION FORMS: Bid-Cum-Application forms can be obtained from the Company, Greenleaf Envirotech Limited, Lead Manager: Smart Horizon Capital Advisors Private Limited. Application Forms can also be obtained from the Stock Exchange and list of SCSBs available on the website of SCBH averwise,bid account, residence companies and wheelst of SCBH and wheelst of

APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT (ASBA): All investors in this offer have to compulsorily apply through ASBA. The investors are required fill the ASBA form and submit the same to their banks. The SCSB will block the amount in the account as per the authority contained in ASBA form. On allowing the authority contained in ASBA form. On allowing the authority contained the account as per the authority contained in ASBA form. On allowing the authority contained the account as per the authority contained in the account as per the ac

The form or details on the Offer process and how to apply glease refer to the details given in application forms and abridged prospectus and also please refer to the details given in application forms and abridged prospectus and also please refer to the chapter "Offer Procedure" on page 305 of the Prospectus.

BANKER TO THE ISSUE: Kotak Mahindra Bank Limited

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Prospectus

For GREENLEAF ENVIROTECH LIMITED

Mr. Kalpesh Gordhanbhai Goti

Designation: Chairman & Managing Director DIN: 02888791

Date: September 23, 2025 Place: Surat Greenleaf Envirotech Limited is proposing, subject to market conditions and other considerations, public offer of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Ahmedabad on September 23, 2025. The Prospectus is available on the website of the Lead Manager at www.shcapl.com, the website of the NSE i.e., www.nseindia.com, and website of our Company at www.greenleafenvirotech.in.

Investor should note that investment in equity shares involves a high degree of risk. For details, investors should refer to and rely on the Prospectus, including the section titled "PRISE Factors" of the Prospectus, which has been filled with FIGO. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securidise Act ("Ne Securidise Act") or any state securities leave in United States and may not be issued or sold within the United States or or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulations under the securidise Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the excitation of the securidise Act ("Ne Securidise Act") (as excitation and the securidise Act of the Securidise Act"). or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulations registration requirements of the Securities Act of 1933.



UPI Mandate acceptance time



















'ऑमेझॉन वेब सर्व्हिसेस डेटा सेंटर'चे भूमिपूजन

मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत केलेल्या सामंजस्य करारानुसार ॲमेझॉन कंपनीने राज्यात इन्फ्रास्ट्क्टरह्न क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची गंतवणक महत्त्वाची ठरणार असून कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून् राज्याच्या प्रातीला हातभार लागेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला. अमेझॉन वेब सर्व्हिसेस कंपनीच्या मुंबईतील डेटा सेंटरचे दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'वर्षा' निवासस्थानातून् भूमिपूजन करण्यात आले. कंपनीने राज्यात पहिल्या टप्प्यात ८.३ अब्ज डॉल गुंतवणूक केली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (पब्लिक पॉलिसी) शाखेचे

सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीची याचिका मागे

याचिकेच्या योग्यतेवर न्यायालयाकडून प्रश्न उपस्थित

लोकसत्ता प्रतिनिधी

मंबर्ड : उजव्या विचारसरणीच्या संस्थेवर बंदी घालण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी २०११ मध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या योग्यतेवर उच्च न्यायालयाने मंगळवारी प्रश्न उपस्थित केला. याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घ्यावी अन्यथा ती फेटाळण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर याचिकाकत्यांनी ही याचिका मागे घेतली.

सनातन संस्थेला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) दहशतवादी संघटना घोषित करावी आणि त्यावर बंदी घालावी, या मागणीसाठी विजय रोकडे यांनी जनहित याचिका केली होती. संस्थेचे सदस्य तरुणांना संमोहित करत असून त्यांचा दहशतवादी कारवायांमध्येही सहभाग असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठापुढे

सनातनकडन प्रतिज्ञापत्र सादर

ठाणे, वाशी आणि पनवेल येथील नाट्यप्रयोगांना लक्ष्य करून घडवण्यात ाते, वार्तिया स्कारित स्वारित प्रकरणांच्या बीकशीत किंवा खटल्यांच्या निकालामध्ये कुटेही सनातन संस्थेचा उल्लेख नसल्याकडेही संस्थेन प्रतिज्ञापत्रात लुक्ष बेघले होते. याशिवाय, खटल्यातील सहापैकी चार आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आणि दोषी ठरलेल्या दोघांनाही यूप्पीएसंबंधित आरोपांमध्ये निर्दोष ठरवण्यात आले होते, असेही संस्थेने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. गोवा येथील २००९ च्या स्फोट प्रकरणातील कारी आरोपी संस्थेशी संबंधित असल्याचा आरोप होता. तथापि संस्थेला या प्रकरणी आरोपी करण्यात आलेले नव्हते, असेही संस्थेने म्हटले होते.



मंगळवारी याचिकेच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान. न्यायालयाने यापवीं केंद्र सरकारसह संस्थेला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्यानंतर २०१७ मध्ये केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून भूमिका स्पष्ट केली होती. त्यानुसार

माहिती संस्थेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यास आणि तिच्यावर बंदी घालण्यास पुरेशी नसल्याचे न्यायालयान म्हटले होते. दूसरीकडे सनातन संस्थेनेही प्रतिज्ञापत्र दाखल करून याचिकाकर्त्यांच्या आरोपांचे खंडन केले व संस्थेवरील आरोप हा याचिकाकर्त्याचा कल्पनाविलास असल्याचा दावा केला होता. तसेच संस्थेविरुद्ध एकही फौजदारी खटला दाखल नसल्याचा दावा करताना संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी याचिकाकर्त्याविरुद्ध दंडात्मक कारवाईची मागणी केली

उद्योगपतीसह कुटुंबातील ७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपतीसह त्यांच्या कुटुंबातील ७ जणांविरोधात बांगूर नगर पोलीस ठाण्यात फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरिवली

येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला ... अंधेरीत राहणारे ७० वर्षीय

फिर्यादी एका बड्या हॉटेल समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ८१ वर्षीय उद्योगपती आणि त्यांच्या कुटुंबीयांनी २०१० मध्ये बनावट कागदपत्रे तयार करून ती उच्च न्यायालयात सादर केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मार्च महिन्यात त्यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र तेव्हा पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती. अखेर तक्रारदाराने बोरिवली येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज देऊन दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानंतर बांगूर नगर पोलिसांनी कुटुंबांतील ७ जणांविरोधात फसवणूक, बेकायदा घरात शिरणे, बनावट कागदपत्र तयार करणे कट रचणे आदीप्रकरणी गुन्हे

कल्याणमध्ये मुलीवर सामूहिक अत्याचार

धनदांडग्या कुटुंबातील सात जणांना अटक लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : समाजमाध्यमांतील एका ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातन कल्याणमधील मुरबाड, भिवंडी परिसरातील धनदांडग्या कुटंबातील सात तरुणांनी मागील पाच महिन्यांच्या काळात एका सतरा वर्षांच्या युवतीवर सामृहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. पोलिसांनी सातही तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी या तरुणांना कल्याण

जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना आट दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनसार ही तरुणी माहितीनुसार ही तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून नहाजिकाराजा रात्रका यहा जम्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या तरुणीची एका तरुणावरोबर ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत या तरुणाने अल्पावयीन मुलीवर अत्याचार त्याच्या अश्लील कल. त्याच्या अश्लाल ध्वनिचित्रफिती तयार करून तरुणाने त्या सहा मित्रांना पाठविल्या. या चित्रफितींची धमकी देऊन हे तरुण

अश्लील ध्वनिचित्रफितींची माहिती बाहेरून कळल्यावर पीडितेचे कुटुंबीय हादरले. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. राहुल भोईर, देवा पाटील, अजित सुरवसे, गौरव सरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे सुरवस, हषल पाळस, जयश मार, किरण सुरवसे अशी आरोपींची नावे असून ते मुरबाड, भिवंडीतील सुस्थितीत कुटुंबांतील असल्याचे तपासात पुढे आले आहे. आहेत. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने या तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

शहरी नक्षलवाद प्रकरणातन स्टॅन स्वामींचे नाव वगळण्यास विरोध

लोकसत्ता प्रतिनिधी

: शहरी नक्षलवाद मुष्णक्ष : शहरा नक्षरावाद प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाल्याने प्रकरणातून त्यांचे नाव वगळण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून विरोध केला. स्टॅन स्वामी यांचे प्रकरणातून नाव वगळल्यास चुकीचा पायंडा पडेल, असा दावाही र्नआयएकडून या वेळी केला.

स्वामी यांच्या मृत्यूच्या पाच हिन्यांनंतर सेंट झेवियर्स महिन्यांनंतर सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य फादर फ्रेझर मस्कॅरेन्हास यांनी स्वामींच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याच्या आणि त्यांची आरोपी ही ओळख पुसून टाकण्याच्या मागणीसाठी याचिका केली होती. यावर एनआयएने प्रतिज्ञापत्र दाखल करून आपली भूमिका स्पष्ट केली. मृत्यच्या चौकशीसाठी न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली.

भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी आपल्या बरोबर जे गैरवर्तन केले आहे. हे गैरवर्तन करताना त्यांनी आपल्याशी संभाषण करताना जातीवाचक शब्दांचा वापर केला. त्यामुळे आपल्या जातीचा उल्लेख करून आपल्यासह बहुजन समाजाचा अपमान भाजपच्या <u>डोंबिवलीतील् पदाधिकाऱ्यां</u>नी केला आहे या भाजप पदाधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने आपण पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहोत, अशी माहिती डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा पगारे यांनी मंगळवारी माध्यमांना दिली.

'गन्हेगारी पार्श्वभमी असलेल्या भाजपचे पदाधिकाऱ्यांनी मामा पगारे यांना साडी नेसवून एक प्रकारे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,' असे कल्याण जिल्हा काँग्रसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले. समाज माध्यमांवर प्रसारित मोदींच्या छायाचित्रावरून हा वाद झाला आहे.

सरदार वल्लभभाई पटेल नगरचा समूह पुनर्विकास

पाच हजार घरांचा प्रकल्प, मंत्रिमंडळाची मान्यता

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

जागतिक उपाध्यक्ष मायकल पंके

दक्षिण आशिया व भारताचे

अध्यक्ष संदीप दत्ता, आशिया

पॅसिफिक क्षेत्राचे विक्रम श्रीधरन.

आदित्य चौधरी उपस्थित होते.

मुंबई : अंधेरी येथील सरदार लभभाई पटेल नगरातील ४९८ भूखंडांवरील सुमारे ४ हजार ९७३ सदिनकांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

अंधेरी (पश्चिम) येथील या खंडाचे जागतिक बँकेच्या भूखडाच जागातक बकच्या प्रकल्पांतर्गत १९९३ मध्ये वाटप करण्यात आले होते. त्यात उच्च उत्पन्न गटांतील अपार्टमेंटअंतर्गत

'वेलिंग्डन हाइट्स'च्या

(पान १ वरून) यांच्याकडे

धाव घेऊन याप्रकरणी हस्तक्षेप

करण्याची मागणी केली होती.

फडणवीस यांनी महापालिकेला

सोसायटीच्या अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

या पार्श्वभमीवर न्यायमर्ती

गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती

खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी झाली. सगळे तपशील

तपासल्यानंतरच इमारत नियमित

करण्याचा निर्णय घ्या, असे आदेश महापालिकेला दिले. तसेच

सोसायटीचा अंतरिम अर्ज

निकाली काढला. दरम्यान,

सोसायटीची मळ याचिका अन्य

खंडपीठाकडे प्रलंबित आहे. न्यायालयाच्या या निकालाामुळे

रहिवाशांना काहीसा दिलासा

मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र

आरिफ डॉक्टर यांच्या

नियमितीकरणाचा

मार्ग मोकळा?

२४ भूखंड असून वैथक्तिक प्रकारात ६० चौरस मीटर क्षेत्रफळाचे ६२ व १०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे २४५ भखंड आहेत. सध्या या ठिकाणी ९८ सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत.

या ठिकाणच्या इमारतींचा या ठिकाणच्या इमारताचा बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव म्हाडाने दिला आहे. एकत्रित- सामूहिक आह. एकात्रत- सामूहिक पुनर्विकास केल्यास प्रशस्त घरांसह अधिक हरित क्षेत्र, शाळा, आरोग्य सुविधा, व्यावसायिक जागा यांचे

(पान १ वरून) कोणतीही परवानगी न घेता तत्कालीन

नगरसेवकाच्या आशीर्वाटाने या

इमारतींचे बांधकाम झाल्याचे दिसून

येत असल्याचे न्यायालयाने यावेळी

म्हटले. सुभद्रा टकले यांनी दाखल केलेल्या याचिकेतील मागील

कार्यवाहीचा संदर्भही न्यायालयाने

तत्पूर्वी, वारंवार आदेश देऊनही

महापालिकेने कारवाईला विलंब का केला २ असा प्रश्नही न्यायालयाने

उपस्थित केला. त्यावर. रहिवाशांनी

जमाव करून पाडकामात मोहिमेत अडथळा निर्माण केल्याचा दावा

महापालिकेतर्फे करण्यात आला. खंडपीठाने मात्र ही सबब स्वीकारण्यास नकार दिला, तसेच

महापालिकेला या इमारतींवर कारवाई करायची असती तर

सर्वप्रथम इमारतींचा पाणी व

वीजपुरवठा खंडित केला गेला असता, असा टोलाही हाणला.

'टाऊनशिप' पद्धतीने नियोजन शक्य होणार आहे. करमणुकीसाठीचे व्यायामशाळा. जलतरण तलाव सभागृह, संस्था कार्यालयाचा समावेश असेल.

वांद्रे रिक्लेमेशन व आदर्श नगर. वाह्र (क्स्तिन) व आद्श नगर, वरळी येथील पुनर्विकास प्रकल्पांच्या धर्तीवर म्हाडा हा समृह पुनर्विकास राबविणार आहे. त्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समितीही स्थापन करण्यात येईल.

त्याचवेळी एका आठवड्यात या बांधकामांना नोटीस बजावण्याचे,

१५ दिवसांत वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे, तसेच गरज पडल्यास पोलीस

संरक्षणासह बांधकाम पाडण्याचे

नीरज कबाडी यांनी या प्रकरणी

याचिका केली होती. जागा वापर

बदलाबाबत राज्य सरकारची परवानगी न घेताच ठाण्यातील मौजे

माजिवडा येथील भखंडांवर अ. ब

माजिवडा येथोल मुखंडोंतर अ, ब आणि क या तीन इमारती बांध्ययात आल्या. याव्यतितिस्त माजी नगरसंस्वक भूषण भांद्र आणि इतरांनी लांच्या लांच्या नावाने बात औड फॅमिली रेस्टॉरंट सुरू केले होते, परंतु महापाळिकेन्या परावानीमांवाच युक्तियां वायप कार्यक्रमांसाठी व केला जात

असल्याचा आरोप करण्यात आला होता.

पकरण काय ?

ठाणे महापालिकेकडून

बेकायदा बांधकामांना संरक्षण

स्टॅनफर्डच्या सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांमध्ये सहा हजार भारतीय

लोकसत्ता प्रतिनिधी

मंबर्ड : अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाने जगभरातील एक लाख सर्वोत्कष्ट शास्त्रज्ञांची वार्षिक यादी नुकतीच जाहीर केली. यापैकी पहिल्या दोन टक्के सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत २०२४ मधील कामगिरीनुसार ६ हजार २३९ भारतीय शास्त्रज्ञांचा समावेश आहे. तर संपूर्ण कारकिर्दीतील कामगिरीच्या मूल्यमापनाच्या गटात ३ हजार ३७२ भारतीय शास्त्रज्ञांनी स्थान पटकावले आहे. स्थान पटकावले आहे. स्टॅनफर्ड

. विद्यापीठाने



एलसेव्हियर यांच्या सहकार्याने विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले संशोधन व इतर माहिती, शोधनिबंधांची संख्या, शास्त्रज्ञांच्या iशोधनाचा संदर्भ जगभरातील शास्त्रज्ञांनी स्वतःच्या

व्हिसा निर्णयामुळे रुपयाची घरंगळ

मुंबई विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. नवीनचंद्र शिंपी यांचा समावेश स्टॅनफोर्डच्या या यादीत करण्यात आला आहे. ते यादीत ९४ हजार १०२ व्या स्थानी आहेत. शिंपी यांचे मुख्य संशोधन रसायनशास्त्र क्षेत्रात आहे. तर उपविषय पॉलीमर असून त्यामध्ये त्यांनी १ लाख २४ हजार ९७६ शास्त्रज्ञांमधून ९१२ वा क्रमांक पटकावला आहे. संशोधनासाठी वापरला आणि त्यांचे

मुंबई विद्यापीटाच्या डॉ. शिंपी यांचाही समावेश

(आयआयटी) ७५५ शास्त्रज्ञ, राष्टीय तंत्रज्ञान संस्थेतील संशोधन उपयक्त ठरले, त्यांच्या क्षेत्रामध्ये शास्त्रज्ञांचे मानांकन आदी (एनआयटी) ३३०, भारतीय विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट क्षत्रामध्य शास्त्रज्ञाच मानाकन आदा विविध निकष गृहित धरून सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांची वार्षिक यादी ऑफ सायन्स) बंगळुरूमधील ११७ करण्यात आली आहे. यात भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील

श्रीमती नाथीबाई दामोद्र ठाकरसी महिला विद्यापीठ १, नाथीबाई ठाकरसी मार्ग, मुंबई - ४०० ०२० दूरुवनी क्र.०२२-२२०९१७७७.

नविन महाविद्यालये / विस्तारीकरण प्रस्ताव – २०२६–२७ स्थांना शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून विद्यापीठाशी संलग्नित नवीन म नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी सुरू करावयाची अ हुच्छुक संस्थानी विधानिकार बुख्त आस्त्रावस्त्र जातामध्यान स्वत्यास्त्र स्वार्थियास्त्र श्रे अन्यास्त्रस्य स्वार्थियास्त्र श्रे अन्यास्त्रस्य स्वार्थियास्त्र श्रे अन्यास्त्रस्य स्वार्थियास्त्र श्रे अन्यास्त्रस्य स्वार्थियास्त्र स्वार्थियास्त्र श्रे अन्यास्त्रस्य स्वार्थियास्त्र स्वार्थियास्त्र स्वार्थियास्त्र स्वार्थियास्त्र स्वार्थियास्त्र स्वार्थियास्त्र स्वार्थियास्त्र स्वार्थाः स्वार्थियास्त्र स्वार्थियस्त्र स्वार्थियस्त्र स्वार्थियस्त्र स्वार्थियस्त्र स्वार्यस्य स्वार्थियस्त्र स्वार्थियस्य स्वार्यस्य स्वार्थियस्य स्वार्यस्य स्वारस्य स्वारस्य

डॉ. विलास द. नांदवडेक



महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित

(म.फु.मा.वि.म. ची उपकंपनी, महाराष्ट्र शासनाचा उ पात्रतेच्या ई-विनंती (आरएफक्यू) करिता सूचना

महाप्रित हे थेट किंवा सूचिबद्ध विक्रेत्यांच्या माध्यमातून महाप्रितद्वारे हाती घेतलेल्या प्रकल्पांकरिता ईएसजी/जीएचजी/कार्बन अकाऊंटिंग सॉफ्टवेअर सेवा खरेदी nरण्याकरिता पात्रतेकरिता ई–विनंती (आरएफक्यू) मागवित आहे.

एफक्यूच्या उत्तरादाखल प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांव दि. ०७.१०.२०२५ आहे. आरएफक्यू चा तपशील https://mahatenders.gov.in

IHCL

दि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड

कोपेरिट ओपडोंटिफिकेशन नंबर: एला ४९९९एमएबर्९०२गीएलसी०००१८३ नोंदगीकृत कार्याल्य: गंडिलक हाऊस, मंडिलक रोड, मुंबई ४००००१ टेलि. क. : +९९ २२ ६१७७ १६३७ संकेतस्वळ: <u>www.ihcltala.com</u> ईमेल: <u>investorrelations@ihcltala.com</u>

दावा न केलेल्या लाभांशाबाबत शेअरधारकांना सूचना

कविंदिट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारों केलेल्या १६ जुलै २०२५ च्या पत्रानुसार, गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निशी प्राधिकरण (आयर्दपीएकए) ने ज्यांचे लागांश अद्याप न परलेले/ दावा न केलेले आहेत आणि ज्यांचे नो युवर करन्मर (केवायसी) आणि इतर तपरालि अद्यापत केलेले नाहीत अशा शेजरधारकांपर्वत पोहोनक्यासाठी २८ जुलै, २०२५ ते ६ नोब्बेंबर, २०२५ वा कालावर्षीत १०० दिवसांची मोहीन 'सक्षम निवेशक' ही मोहीम सरू केली आहे

- प्रदेश निपश्चित <u>के मानान पुरू फराजान.</u> या उफक्रमाच्या अनुपानी, दि इंडियन <mark>इंटिस्स कंपनी लिमिटेडच्या</mark> ज्या शेअरधारकांनी कंपनीकडे न परलेले / दावा न केलेले लापीश आहत किवा ज्यांचे केवायसी तपरील उदारा, पन, केंक खाते तपशील, संपर्क तपशील, नामांकनाची निवड, नमुना स्वाक्षरी) अकतनित केलेले नाहीत त्यांना खालील प्रक्रिया अनुसरण्याची विनंती करण्यात येत आहे:

- भौतिक स्वरूपात असलेल्या श्रे असंसाठी : https://web.in.mpms.mu/q.com/KYC-downloads.html चरून केवायसी अपडेटसाठी फॉर्म डाउनलोड करा आणि योचारित्या भरलेले आणि स्वास्त्री केलेले कॉर्म केवायसी काण्यश्वासह कंपनीच्या रिजट्टा आणि ट्रान्यफर एकंट (आरटीए) न्वणनेच एमयुण्डनी इन्टाइम इंडिया प्राय्केट लिमिटेड योना सी-१-१०१, पहिला मजला, २४७ पार्क, लाल , बहादुर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३, दूरध्वनी क्रमांक : +९१८१०८११६७६७ या पत्त्यावर सादर करा
- डिमर्टेरियलाङुज्ङ स्वरूपात असलेल्या शेअर्यसाठी : त्यांच्या संबंधित डिपाइटिरी पार्टिरिशट (डीपी) सोबत केवायसी तपशी अद्ययावत करा आणि अपडेट केलेल्या क्लायंट मास्टर लिस्टची स्व-प्रमाणित प्रत कंपनीच्या आरटीएला सादर करा. केवायसी अपडेट झाल्यानंतरच न भरलेले / दावा न केलेले लाभांश शेअरधारकांच्या बँक खात्यात जमा केले जातील.

दावा न केलेल्या लाभांशाची माहिती कंपनीच्या वेबसाइट <u>hitos//www.inclala.com/investors</u> वर उपलब्ध आहे. कंपनीने संबंधित शेक्सप्रसाधनात त्यांच्या नीरणीकृत पत्यांवर प्रत्यक्ष स्वस्थात वैयक्तिक संपर्क देखील पाउवला आहे, ज्यामध्ये त्यांना दावा न केलेल्या त्यांभाचा दावा करण्यां वित्ती केली काहे.

urterlia क्षणियासी मदतीसाठी शेशरभारकांनी investorrelations@ihcitata.com वर कंपनीशी संपर्क साधू शकतात किंवा https://web.in.mpms.mu/g.com/helpdesk/Servico Request.html वर सेवा विनंती करू शकतात.

दि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड करित बिजल देसाई (एफ३३२०)

कार्यकारी उपाध्यक्ष कंपनी व्यवहार व कंपनी सचिव (समुह)

जाहिरात फलकांवर राज्यात निर्बंध

(पान १ वरून) महापालिका, पोलीस व अन्य संबंधित यंत्रणांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी कोणती काळजी घ्यायची, याबाबत २१ शिफारशी सरकारला केल्या आहेत. मुंबईत एमएमआरडीए, महापालिका, रेल्वे यासारख्या विविध यंत्रणांच्या हहीत आहेत. अनधिकत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेसह सर्व संबंधित यंत्रणांना असल्याचे स्पष्ट

करण्यात आले आहे. इमारतींच्या गच्चीवर किंवा आवाराच्या भितीवर मोठ्या आकाराचे जाहिरात फलक लावले जातात. ते कोसळण्याची भीती असते. जाहिरात फलकाच्या आकाराची मर्यादा आणि पाया व खांबांची उंची आदींबाबतही तपशीलवार निकष ठरविण्यात आले आहेत.

BAYER

(पान १ वरून) आणखी गंभीर वळण देणारी ठरेल.

शास्त्रज्ञांचे

परकीय चलन बाजारात, रुपयाने ८८.४१ या कमकुवत पातळीवरून व्यवहारास सुरुवात केली. नंतर तो आणखी घसरून दोन आठवड्यांपूर्वी स्थापित ८८.४५ या सार्वकालिक नीचांकाला छेद देऊन, ८८.८२ या नवीन नीचांकी पातळीवर पोहोचला. अखेर किंचित सावरून ४७ पैशांच्या घसरणीसह तो प्रति डॉलर ८८.७५ पातळीवर स्थिरावला. सोमवारी डॉलरच्या

८८.२८ वर बंद झाला होता. अमेरिकेच्या व्हिसा शुल्क वाढीच्या मुद्द्यामुळे देशांतर्गत बाजारात आयटी क्षेत्रामध्ये निराशेचे वातावरण आहे. यामुळे देशांतर्गत भांडतली बाजारातून परकीय गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमनही तीव्र बनले आहे. त्यामुळे रुपया पुढे आणखी कमकुवत होत राहील असा

बायर झायडस फार्मा प्रायव्हेट लिमिटेड

जाहीर सूचना

जीएसटी दरांमध्ये कपात झाल्यामुळे सुधारित कमाल किरकोळ किमती (एमआरपी)ची अंमलबजावणी

प्तर्वसामान्यांचे लक्ष वेधले जात आहे की. ५६व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत. लाग असलेल्या औषधे/ फॉर्म्यलेशनवरीत

वस्तु आणि सेवा कर (**''जीएसटी'')** यांचे दर दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजीपासून २२% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आले आहेत. त्यानुसार आणि राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण (**एनपीपीए**) कार्यालयाच्या दिशानिर्देशांचे निवेदन दिनांकित

१२ सप्टेंबर, २०५५च्या अनुषंगाने आणि औषचे (किंमत निवंत्रण) आदेश, २०१३ अंतर्गत तरतुर्वीनुसार, सर्व धारासकांन आणि सर्वसामान्यांना कळविण्यात येत आहे की, वायर फार्माल्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बायर झायडस फार्म प्रायव्हेट लिमिटेड (एकत्रितपणे ''<mark>बायर''</mark> म्हणून ओळखले जाते) यांनी दि. २२ सप्टेंबर २०२५ (''प्रभावी तारीख'') रोजीपासून सर्व प्रभावीत औषधे/ फॉर्म्वुलेशनसाठी सुधारित एमआरपी लागू केल्या आहेत, ज्यामुळे रुग्ण आणि ग्राहकांना

जारी : बायर झायडस फार्मा प्रायव्हेट लिमिटेड (बीझेडपीपीएल) आणि बायर फार्मास्युटिकल्स प्रायव्हे

बायर हाऊस, सेन्ट्रल ॲव्हेन्यू, हिरानंवानी इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४०० ६०७, महाराष्ट्र, भारत सीआवएन : यू४४२३३एमएच२०११पीटीसी२१३११८

w.bayerzyduspharma.com, www.bayer.in

तलनेत रुपया १२ पैशांनी घसरून

विश्लेषकांमध्ये सूर आहे. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील नरमाईमुळे रुपयाला किंचित आधार मिळण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून रुपयातील घसरण रोखण्यासाठी हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.

अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अमेरिकेतील ५४ लाख भारतीय कर्मचारी हे दरवर्षी देशात एकत्रितपणे सुमारे ३,३०० कोटी डॉलरचा निधी 'रेमिटन्स'च्या माध्यमातून मायदेशात पाठवतात. दरवर्षी सुमारे ८०,००० नवीन व्हिसा अर्जदार पुढे येत असतात आणि जर त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळाला नाही, तर रेमिटन्सचा प्रवाह सुमारे ५० कोटी डॉलरने

सोने-चांदीचा विक्रमी सुर नतीन उच्चांकासरशी, देशांतर्गत सोन्याचा भावही मंगळवारी २,७०० रुपयांनी कडाडून, प्रति १० ग्रॅमसाठी १,१८,९०० रुपये अशा पातळीवर पोहोचला आहे.



ा https://mahapreit.in/ गा संकेतस्थळांवर पाहता गेईळ.



संरक्षण इस्टेट कार्यालय, मुंबई सर्कल, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय,



लिलाव सूचना

स्वाक्षरी/-(हर्षा एच. ई., आयडीईएस संरक्षण इस्टेट अधिकारी मुंबई परिमंडळ

राम रत्ना वायर्स लिमिटेड

(CIN: L31300MH1992PLC067802)

जिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट ("RTA"), Datamatics Business Solution .imited यांच्याशी <u>investorsqry@datamaticsbpm.com</u> या ई-मेलवर संपर्क साधावा.

राम रत्ना वायर्स लिमिटे

सधारित एमआरपी अद्ययावत करण्यात आल्या आहेत आणि त्यांना कळविण्यात आल्या आहेत :

- सर्व स्टॉकिस्ट, वितरक आणि किरकोळ विक्रेते • राज्य औषध नियंत्रक

जीएसटीचा संपूर्ण लाभ मिळण्याची खात्री होते.

(बीपीपीएल) - फार्मास्यटिकल्स व्यवसाय.

• फॉर्म-व्ही सादर करण्याद्वारे एनपीपीए

आम्ही सर्व लागू कायद्यांचे पालन करण्यास आणि दर्जेदार औषधांची परवडणारी उपलब्धता सुनिश्चित करण्यास वचनब

कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा स्पष्टीकरणासाठी कृपया आमच्या वेबसाइट www.bayer.in ला भेट द्या.

व्यवस्थापकीय संचालव बायर झायडस फार्मा प्रायव्हेट लिमिटेड (बीझेडपीपीएल)

दिनांक : २४ सप्टेंबर २०२५ ठिकाण : ठाणे



आरसी सं. 109/2025

हिरासत में मौत मामले पर उच्चतम न्यायालय ने

पुलिस अधिकारियों की गिरफ्तारी नहीं होने पर सीबीआइ को लगाई फटकार

सुप्रीम कोर्ट ने मध्यप्रदेश में 26 साल के देवा पारधी की हिरासत में मौत के लिए जिम्मेदार दो पुलिस अधिकारियों संजीव सिंह मालवीय और उत्तम सिंह कुशवाहा को गिरफ्तार करने में विफल रहने पर केंद्रीय जांच ब्यूरो (सीबीआइ) को फटकार लगाई है। पारधी की मौत पुलिस हिरासत में हुई थी। न्यायमूर्ति बीवी नागरत्न और न्यायमूर्ति आर महादेवन की पीठ ने पारधी की मां द्वारा दायर

महादवन का पाठ न पारचा का मा डारा दावर अवमानना यांचिका पर सुनवाई करते हुए सींबीआइ से कहा कि आप लाचारी का बहाना नहीं कर सकते। दरअसल सुप्रीम कोर्ट ने 15 मई 2025 को घटना के लिए जिम्मेदार पुलिस अधिकारियों को एक माह के भीतर गिरफ्तार करने के आदेश दिए थे। इसी आदेश के उल्लंघन का अवमानना याचिका में आरोप लगाया गया था। न्यायमूर्ति



नागरत और न्यायमर्ति आर महादेवन की पीट ने पारधी की मां दारा दायर अवमानना

याचिका पर सुनवाई करते हुए सीबीआइ से कहा कि आप लांचारी का बहाना नहीं कर सकते।

नागरत्न ने कहा कि अगले दो दिनों के भीतर

नागरन न कहा। कि अगल दो दिनों के भारत प्रिप्तानियों कर ली गई तो अवमानना की कार्रवाई समाप्त की जा सकती है। चस्पत्तिद गवाह की चूरखा के बारे में पीठ ने याचिकाकतों के बकील को सुरक्षा के लिए हाई कोर्ट जाने का सुझाव दिया, लेकिन सीबीआई को चेतावनी दी कि अगर उसे कुछ हुआ तो वह इसे

गमारता स्व रागा। न्यायमूत आर महाद्वन न सीवीआइ के वकील से कहा कि आप जेल अधिकारियों को भी सूचित करें कि चश्मदीद गवाह को कुछ भी नहीं होना चाहिए।

को कुछ भी नहीं होना चाहिए। दोनों अधिकारियों को गिरफ्तार नहीं करने के सीबीआइ के रुच्छीकरण से अरहमत होते हुए न्यावमूर्ति नागरक ने कहा कि अदालत मुख्य सचिव और सीबीआइ निदेशक एवं जांच के लिए जिम्मेदार आरित्स पुरित्त अधीक्षक के खिलाफ अवमानना के आरोप तब करेगी। हालांकि पीट ने सीबीआइ को दोनों अधिकारियों का पता लगाने और उन्हें गिरफ्तार करने के लिया उन्हाम का करायें करने के लिए उठाए गए कदमों का विवरण देते हुए एक स्थिति रिपोर्ट दाखिल करने के निर्देश दिए। एक स्थात स्पाट नाव्यल करन का नवस वर्षा जांच के लिए क्योचार अधिकारीयों को गुरुवार ता का हलफनामा दाखिल करना है और मामले की अगली सुनवाई 25 सितंबर को निर्धारित की गई है। सुनवाई के दौरान नायामूर्त बीची नागल ने नावाणी जाहिर करते हुए कहा कि ऐसे नहीं चल सकता।

हर मामले को तेजी से नहीं निपटा सकता है हाई कोर्ट

जनसत्ता ब्यूरो नई दिल्ली, 23 सितंबर।

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को कहा कि देश के हाईकोर्ट उसके प्रत्यक्ष नियंत्रण में नहीं आते और जुब वे अपनी आधी क्षमता के साथ काम कर रहे

हों तो उनसे यह उम्मीद नहीं की जा सकती कि वे हर मामले को तेजी से निपटाएं। शीर्ष अदालत ने यह टिप्पणी उस समय की जब एक याचिकाकर्ता ने इलाहाबाद हाईकोर्ट को 13 साल पुराने मामले का जल्द निपटारा करने

का निर्देश देने की मांग की। न्यायमूर्ति विक्रम नाथ और न्यायमूर्ति संवीप मेहता की पीठ इस मामले की सुनवाई कर रही थी। याचिकाकता के वकील ने बताया कि उनका मामला इलाहाबाद हाईकीर्ट में 13 साल से लंधित है। इस पर न्यायमूर्ति विक्रम नाथ ने स्पष्ट कहा-हा इस पर प्राथमुहा । विक्रम नाथ न एस्ट्र क्राहा हाईकोर्ट इस अदालत (सुप्रीम कोर्ट) के अधीन नहीं हैं। वकील ने बताया कि उनके मुविक्कल ने पहले ही दो बार हाईकोर्ट में आवेदन देकर मामले के जल्दी निपटारे की गुहार लगाई है। इस पर पीठ ने कहा कि आवेदन करना जारी रखें।

अगर हाईकोर्ट आधी क्षमता के साथ काम कर रहा है तो आप उनसे कैसे उम्मीद कर सकते हैं रहा ह तो आप उनसे कस उम्माद कर सकत ह कि वे हर मामले को तुरंत निरुपार ? उनसे पहले के कई पुराने मामले लीबत हैं। आप वहां जाकर निवंदन करें। सुप्रीम कीर्ट ने इस याचिका पर कोई आदेश देने से इनकार कर दिया और याचिकाकर्ता को यह स्वतंत्रता दी कि वृह वाधिकाकता का यह स्वतंत्रता या कि वह हाईकोर्ट में जाकर मामले की जल्द सुनवाई और निपटारे के लिए औपचारिक आवेदन करे। अदालत ने कहा कि ऐसे आवेदन पर हाईकोर्ट उचित तरीके से विचार करेगा।

राजस्थान की जोजरी नदी के प्रदूषण मामले में नौ अक्तूबर को आदेश देगा सुप्रीम कोर्ट

जनसत्ता ब्यूरो नई दिल्ली, 23 सितंबर।

राजस्थान की जोजरी नदी में हो रहे प्रदूषण पर सुप्रीम कोर्ट नी अक्तूबर को आदेश देगा। पिछले सप्ताह न्यायमूर्ति विक्रमनाथ और न्यायमूर्ति दिवेश महेता की पीठ ने मामले पर त्वतः संज्ञान लिखा था। मंगलबार को हुई सुनवाई में राजस्थान सरकार के बकील पेश हुए। उन्होंने पीठ को बताब कि मामला नेशनल ग्रीन ट्रेच्यूनल में भी लॉबन है। जजों ने कहा कि उन्हें इस बात की जानकारी है, लंकिन वह अपनी नरफ भे भी मामके में अलाभ जारी करना लाईन

ाक उन्ह इस बात का जानकारा ह, लाकन वह अपना तरफ से भी मामले में आदेश जारी करना चाहते हैं। 16 सितंबर को न्यायमूर्ति विक्रम नाथ की अध्यक्षता वाली पीठ ने औद्योगिक कचरे से जोजरी अध्यक्ता पाला भारत के जागानक अपने से जागान नदी में हुए प्रदूषण का असर सैकड़ों गांची पा पड़ने से जुड़ी खबरों पर संज्ञान लिया था। जजों ने रजिस्ट्री को निर्देश दिए थे कि वह मामले को प्रधान न्यायाधीश के सामने रखें जिससे वह सुनवाई के लिए पीठ का गठन कर सकें।



हिंदुजा हाउरिंग फाइनिंस टिमिटेड क्षोर क्षांतर माजित 167-169, दितीय तत, जना मतत, तैतर, केन्द्र 40015, 107-189, 1881 के 1881 के 1881 के 1881 के 1881 के 1881 के 1881 1706-22 की 706-56 प्रांतर तहत्त, त्रिपूर्व वहं, वीमती मग, त्यानक-286010

क. सं	कर्जवार/गारन्टर के नाम एवं पता	मांग सूचना की तारीख कब्जा सूचना की तिथि		अचल सम्पतियों का विवरण
1	UPIAYDIAYDHIAD00000469 श्री द्वारिका प्रसाद पुत्र साधु राम अग्रहरि श्रीमती राजकुमारी पत्नी द्वारिका प्रसाद, दोनों, निवासी—सेमग्री रोड, क्योर भार सुत्तानपुर उत्तर प्रदेश-228151	19.09.2025 wicklass	24,79,219/- चिनांक 09-05-2025	प्लॉट जिसका पूर्मि गाप 2400 वर्ष फूट या 223.04 वर्ष मी. गाटा संख्या 1633 का भाग मीजा/ करना बजाग, परगना, बर्चेसा, तहसील जवसिंहपुर, जिला जुलानपुर, उत्तर प्रदेश 22815, क्षेत्रफल 2400 वर्ष फुट या 223.04 वर्ष मी. उत्तर-नेत, दक्षिण-सेलर, पूर्व-द्वारिका प्रसाद, परिचम-सेलर
2	UP/GKP/GORA/A000000194, श्री संजय निगम, श्रीमती रीता देवी, दोनों, निवासी 523 पिपरौली बुजुर्ग पोस्ट पिपत, गोरखपुर, उत्तर प्रदेश, मारत – 273212	18.09.2025	21,16,289/- दिनांक	खाता नंबर 107 / फसली 1425-1430, जाराणी नंबर 114, मीजा पिपरीली बुजुर्ग परनना मीवापार तहसील सहजनवा विला गोरखपुर, उप-एजिस्ट्री एवं तहसील सहजनवा विला गोरखपुर, केमञ्चल 148,564 वर्ग मी.

मध्यप्रदेश के छतरपुर जिले में नदी में नहाते समय दो बहनों की डूबने से मौत

23 सितंबर (भाषा) I

मध्यप्रदेश के छतरपुर जिले में शिकारपुर गांव के पास सीलप नदी में नहाते समय दो नाबालिंग बहर्नो की कथित तौर पर डूबने से मौत हो गईं। पुलिस के अधिकारी मंगलनार को यह नगराजार जानकारी दी।

नौगांव थाना प्रभारी वाल्मीकि चौबे ने बताया कि यह घटना सोमवार शाम को हुई जब दोनों बहनें बकरियां चराने के लिए जंगल में गई थीं। उन्होंने बताया कि आस्था रायकवार (12) सीलप नदी में नहाने लगी लेकिन तभी चानक वह गहरे पानी में चली गई, जिसके बाद उसकी बड़ी बहन आकांक्षा रायकवार (16) उसे बचाने के लिए नदी में कूद गई, लेकिन दोनों ही

गहरे पानी में डूब गईं। चौबे ने बताया कि बाद में ग्रामीणों ने पुलिस को सूचित किया जिसके बाद दोनों बहनों के शवों को बाहर निकाला गया और पोस्टमार्टम के लिए नौगांव सामुदायिक स्वास्थ्य केंद्र भेजा गया। उन्होंने बताया कि जांच

कोनारा बैंक Canara Bank 🃣

16,20,587.42

दिनांक: 22.09.2025

एक परिवार एक बैंक

देहरादून आंचलिक कार्यालय, 1072, आशीर्वाद टॉवर, दूसरी मॉजल, बल्लुपुर रोड, सुंदर विहार, चकराता रोड, देहरादून-248001 प्रधान कार्यालय : 1501, शिवाजीनगर, पुणे-5

परिशिष्ट- IV (नियम-8 (1)) कब्जा सूचना (चल सम्पत्ति हेतु)

परिशिष्ट । ए (नियम-8 (1)) कहमा सूचना (चन चन्यां के) जिन्हां के प्रतिक्षान्त । एक स्वाप्त के अधिक महावाब के तो तर के से प्रतिकृत अधिकारी में सिव्युस्ति इंजेशन एक्ट रिकन्य दुवरान और काइनीश्चय एस्ट्रेस एक्ट इन्लोसीन्ट ऑफ रिक्क्योरिटी इंटरेस्ट एक्ट 2002 के निर्माण के साम परिवा धान 13 की उप धान (१८) के अन्यनित प्रतिक्षा विकारों के प्रतीन में सिव्युस्ति इंटरेस्ट 2002 के साथ 60 दिनों के मीतर नीटिस में निवित रक्ता की अध्यानी हैं एक डिकांड नीटिस जारी किया था। अपणी के द्वारा वक्ता के प्रतासनी में अपने करण निर्माण निर्माण निर्माण निर्माण निर्माण निर्माण निर्माण निर्माण के नीटिस वो जाती हैं कि आश्चारतिक्षारी ने प्रतास के कहित होता के प्रतासन के स्वाप्त के समझ अधिक तिथि को जवत नियम के लिया के साथ प्रतित उनन क्षारिय को धार 13 (4) के अन्यनित प्रतास के साथ प्रतित उनन क्षाराण निर्माण निर

FO TO	ऋणी / बंधककर्ता / गारन्टर के नाम	बंधक सम्पत्ति का विवरण	मांग नोटिस के अनुसार बकाया रकम	मांग नोटिस की तिथि	
1.	प्रोपराइटर:- श्री शशांक वर्मा पुत्र श्री	बंधक व्यावसायिक दुकान भूतल पर हाउस टैक्स रजिस्टर संख्या 45 (पुराना नंबर), नया नंबर 61 जो मेन बाजार, बीटी गंज, सब्बी मंडी रुडकी के पास, वर्तमान में	+ दि0 02 07 2025	02.07.2025	
	विजय वर्मा, पता— फ्लैट नंबर बी, गोल्डन अपार्टमेंट, आदर्श नगर के पास, रुड़की, जिला इरिद्वार, उत्तराखंड—247687 । 2. श्रीमती माधुरी वर्मा पत्ली श्री शशाक वर्मा, पता— मकान नंबर 10 सी, ग्यु आदर्श नगर,	नगर निगम रुड़की की सीमा के मीतर, तहसील रुड़की, जिला हरिद्वार, उत्तराखंड—247667, कुल क्षेत्रफल 276 वर्ग फीट या 25.65 वर्ग मीटर है जो श्री शशाक वर्मा पुत्र श्री विजय पाल सिंह के नाम पर गिपट ढीड़ के अनुसार वहीं संख्या 1, जिल्ह 6,905, पृष्ट 135 से 165 पर क्रमांक	से खाता संख्या में संविदात्मक दर पर व्याज, के साथ 2% की दर से दंडात्मक व्याज और अन्य शल्क/खर्च	संविदात्मक दर पर क्याज, के साथ 2% की दर से दंडात्मक ब्याज और अन्य	चिपकाये गये कब्जा नोटिस की तिथि
	श्री साई सोसाइटी अपार्टमेंट, रुड़की, जिला हरिद्वार, उत्तराखंड—247667	10903 पर दिनांक 19.10.2022 को सब-रजिएट्रार कार्यालय, रुड़की-द्वितीय के समक्ष पंजीकृत है, सीमाएं- उत्तर- मेन बाजार सड़क, पूर्व पाल दीप हींह की दुकान, पश्चिम- इपितखार सलमानी की दकान, दक्षिण- 10 फीट योड़ी गती।	,	22.09.2025	

स्थान - रूडकी

'पीठ नहीं दिखाएंगे, लोगों के अधिकारों के लिए लडेंगे'

श्रीनगर, 23 सितंबर (भाषा)।

जामार, ८३ (स्ताबर (नाजा)।
जामू कश्मीर के उपमुख्यमंत्री
सुरिदर कुमार चौधरी ने कहा कि
केंद्र शासित प्रदेश की निर्वाधित सरकार कई चुनीतियों का साना कर रही है। इसके बाद भी वह अपनी सीमित शक्तियों के साथ लोगों के अधिकारों के लिए संधर्मत है।

. शेर-ए-कश्मीर हम शर-ए-कश्मार क कार्यकर्ता हैं, पीठ नहीं दिखाएंगे बल्कि लोगों के अधिकारों के लिए लड़ेंगे। मुख्यमंत्री ने मंगलवार को

गंदेरबल जिले में संवाददाताओं से बात की। उन्होंने कहा कि कुछ लोग चाहते हैं कि हम इस्तीफा दे दें लेकिन हम भागने वालों में से नहीं हैं। उपमुख्यमंत्री से सवाल पूछा गया था कि क्या निर्वाचित पूछा गया था कि क्या ानधायत सरकार चुनावी वादों को पूरा करने में सक्षम रही है? जिसका वह जवाब दे रहे थे। उन्होंने कहा कि आपको समझना होगा कि हमारे पास राज्य सरकार नहीं है। अतीत में हमें पीडीपी के कारण ही विशेष दर्जा एवं राज्य का दर्जा गंवाने का

RAM RATNA WIRES LIMITED

उपहार मिला।

(CIN: L31300MH1992
Regd. Off: Ram Rafna House, Victoria MII Compour
Pandurang Buchkar Maig, Worl, Mumba 4:
Tel: +91 - 22 - 2494 9009 2492 4:44
ail Id: investoriations raw@righbat.com • Webster
Inder - Special

Reminder - Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

Requests of Physical Shares
This is in continuation of our earlier newspaper notice published on J. 24, 2025, with respect to one – time special window operaed for lodgement of transfer deeds pursuant to SEBI Circular dated July 2025. This window is available for the transfer deeds lodged prior to deadline April 01, 2019, which were rejected returned not attended to the deficiency in the document/sprocessior otherwise. This special control of the deficiency in the document/sprocessior otherwise. This special control of the deficiency in the document/sprocessior otherwise. This special control of the deficiency in the deciment sprocession of the deficiency of the deciment sprocession of the deficiency in the decimentary of the deciment of the deficiency of the deciment of the deficiency of the deciment o

For Ram Ratna Wires Limite

तल पर भी आतारक सं : औए / 591 / 2025 नियमावली, 1993 के नियम उप-धारा (4) के तहत सम्म

Ħ.	आरितयों का विवरण	मूल्य रू. में	इंएमडी	बोली वृद्धि राति
1.	आईसीवीआई (एलगी) विनियम, 2016 के विनियम-20 के अनुसार परिस्तितियों का परिस्तानियों का परिस्तानियों के प्रतिकृतियों के प्रतिकृतियाँ के प्रतिकृति	क. 108 लाख	रू. 10.80 लाख	रु. 6 साख
2	जे एम फीड मिल्स प्रकृतेट लिमिटेड की फेकटी, ओकि रति संस्था ३१ खेल एं. ३१, मान १३८, 2015, मांच बोहरावाला, ताटलील जलेखा, जिल्ला जींद हारियाणा -1581६८ जिल्ला स्मित्त सुनि कींद्र मान्य और मान्यों और विकित पंत्रीरणा गामिल ही, आईमीसीआई (एलाई) विनेपाद, 2018 के जिनियाला ३८(सी) जी ताली	रु. 108 ताख	रु. 10.80 लाख	र ६ लाख

फॉर्स नं. 14 [चिनियम 33(2)1 देखें मंत्री. ए/डी, दस्त्री झरा, जिसके न होने पर एक

वसूली अधिकारी-∤॥ का कार्यालय ऋण वसूली न्यायाधिकरण दिल्ली (डीआरटी 2)

द्वितीय अनुसूची के नियम 2 तथ घारा 25 से 28 के अंतर्गत सूचना।

- आपको एतद्वारा सुनवाई की अगली तिथि को या उससे पहले एक शप् परिसंपत्तियों के विवरण घोषित करने का आदेश दिया जाता है।
- आपको एतह्वारा आगे की कार्यवाही के लिए 13/11/2025 क अधोहस्ताक्षरकर्ता के समक्ष उपस्थित होने का आदेश दिया जाता है|
- लपरोक्त राशि के अतिरिक्त आपको निम्नलिखित का भगतान भी व

ञरण वस्तुली न्यायाधिकरण दिल्ली (डीआरटी 2)

🕸 Karnataka Bank Ltd.

कोण्ड व ई-केस



प्राधिकत अधिकारी, बैंक ऑफ महाराष्ट